

परिज्ञन् m. der Mond; Feuer ÇKDr. angeblich nach Uṇādiṣ. in der Siddh. K.; vgl. परिज्ञन्.

परिज्ञय (von जि mit परि) adj. zu besiegen, dessen man Herr werden kann P. 5, 1, 93.

परिज्ञित्यत (von जल्प्य mit परि) n. the covert reproaches of a mistress neglected or ill used by her lover WILS. प्रभोनिर्दयताशाङ्कापलाव्युप-पादनात् । स्वविचलणाताव्यक्तिर्भङ्गा स्थापितज्ञिलिप्तम् ॥ UGGVĀLANĀLA-MANI im ÇKD.

परिज्ञा (von ज्ञन् mit परि) f. Ort der Entstehung (!): विकाते सर्वा: परिज्ञा: पूरस्तात् AV. 19, 56, 6.

परिज्ञात् in der Stelle: सलिलप्रावितानीव परिज्ञात्यानि मानवः (पश्येत्) Suçr. 2, 317, 4 wohl vollkommen starr, — bewegungslos.

परिज्ञातक् (प० + ज्ञा०) n. Titel eines Werkes über häusliche Cerimonien Z. d. d. m. G. 2, 340 (174. 175).

परिज्ञाति (vom caus. von ज्ञा mit परि) f. Unterhaltung, Gespräch: ज्ञातायां च परिज्ञाते ज्ञातवन्धुयो ऽथ सः KATHĀS. 21, 128. nachdem sich beide als Verwandte anerkannt BROCKHAUS.

परिज्ञा (ज्ञा mit परि) f. Kenntniss VJUTP. 160.

परिज्ञातर् (von ज्ञा mit परि) nom. ag. Erkenner BHAG. 18, 18.

परिज्ञान (wie eben) n. das Erkennen, Kennenlernen, Erfahren, Kenntniss: आगामिभद्रनृपतिपरिज्ञानाय damit es künftige gute Fürsten erfahren JÄGN. 1, 317. MBH. 2, 1291. 3, 11192. 11262. 8, 1880. HARIV. 4385.

नैवंविघ्यपरिज्ञानो दृष्ट्यूर्वा मध्या द्विः: 14217. R. 4, 13, 14. 5, 2, 42. 87, 18. SŪRJAS. 9, 1. VID. 147. BHAG. P. 6, 18, 20. Verz. d. Oxf. H. 86, b, 31. MALLIN. zu RAGH. 5, 64. KULL. zu M. 1, 64. 9, 19. श्र० Unkenntniss MBH. 12, 609, 14, 2822. MALLIN. zu KUMĀRAS. 5, 75. Schol. bei WILSON, SĀMKHJAK. S. 9.

परिज्ञेय (wie eben) adj. zu erkennen, kennen zu lernen MBH. 1, 353. 13, 5103. VARĀH. BRB. S. 67, 55. 86, 107. SPR. 373. श्र० unbegreiflich: वीर्यं BHAG. P. 8, 12, 36.

परिज्ञन् (viell. von गम् mit परि) 1) adj. herumlaufend, herumfahrend; vom Wagen der Aśvin und von diesen selbst: पृज्यते रथः परिज्ञा दिवो श्वस्य सानांवि RV. 4, 43, 1. 1, 20, 3. 46, 14. 10, 39, 1. 41, 1. vom Wind und Sturm (Vāta, Rudra): वृष्टिं परिज्ञा वातो ददात् 7, 40, 6. 1, 6, 9. 122, 3. 5, 41, 12. 10, 92, 5. 93, 7. परिज्ञा विक्रमते श्वस्य धर्मणि AV. 7, 14, 4. विद्युतौ: RV. 5, 10, 5. von einer Wolke 8, 61, 10. परिज्ञानमिव याम् 1, 127, 2. von Varuṇa und den Göttern überh. 79, 3. 3, 2, 9. 10, 93, 4. वातो यद्युभुवना व्याघ्रः पश्चून् गोपा इर्षः परिज्ञा herumwandelnd 7, 13, 3. — 2) subst. Davon loc. परिज्ञन् adv. rings umher, allenthalben: इष्मापो न पीपय: परिज्ञन् RV. 1, 63, 8. तदो शंस्यं कक्षीवता परिज्ञन् 117, 6. वयो न पंतूरथुया परिज्ञन् 2, 28, 4. श्र॒यं चिद्रातो रमते परिज्ञन् (अमा?) 38, 2. नृत्परिज्ञनोनुवत्त वातो: 4, 22, 4. — परिज्ञन् UN. 1, 158. m. der Mond; Feuer Schol. परिज्ञा (nom. sic!) TARK. 4, 1, 85; vgl. परिज्ञन्, परिज्ञन्.

परिज्ञानि f. nom. act. von 1. ज्ञा mit परि; s. श्र०.

परिज्ञि adj. herumlaufend oder sich rings ausbreitend: (मरुतः) भूमि विन्वति पर्यन्ता परिज्ञय: RV. 1, 64, 5. 5, 54, 2.

परिज्ञेन् UN. 1, 158. m. der Mond UGGVAL. H. c. 12. MED. n. 194. Opferer (यज्ञिक); Diener (परिचारक) MED. यज्ञिके परिचारके könnte auch nur eine Bedeutung (ein beim Opfer beteiligter Diener) darstellen.

len. Vgl. परिज्ञन्, परिज्ञन्.

परिज्ञेनक s. u. उ॒टी mit परि.

परिणामि (von नम् mit परि) f. 1) Veränderung, Umwandlung, Wechsel der Form ŚAU. D. 31, 8. तस्य च परिणामिस्वदायता was daraus wird, hängt von dir ab, PANÉAT. 134, 10. स (श्रव्यः Geld) च तव वचनेन न (dieses ist hinzuzufügen) परिणामिं गङ्कति so v. a. bleibt, was es ist, 97, 13. SPR. 98. — 2) das Reifwerden, Reife: फलं MEGH. 24. — 3) die Folgen, der Ausgang einer Sache; Ende, Schluss: पूर्वपुरायानाम् KATHĀS. 22, 82. SPR. 843. VIKR. 42. संसारे इस्मिन्नसारे परिणामितारले BHART. 1, 19 (vgl. असारे संसारे विरसपरिणामे PRAB. 95, 11). शब्दः SPR. 343. ÇI. 9, 3. PRAB. 72, 15. श्रङ्गीकरणं die Erfüllung eines Versprechens ÇĀNTI. 4, 7 (die richtige Lesart für परिचिति). — Vgl. परिणाम.

परिणामन (wie eben) n. das Sichverändern, Sichumwandeln in (instr.): प्रकृतेर्महत्वद्वयेण परिणामनम् Schol. zu KAP. 1, 97.

परिणामितर् (vom caus. von नम् mit परि) nom. ag. entweder neigend oder zur Reise bringend: शतितो वायुः परिणामिता काननोदुवराणाम् MEGH. 43.

परिणाय (von 1. नी mit परि) m. das Herumführen der Braut um's Feuer, Hochzeit, Heirath AK. 2, 7, 56. H. 318. P. 3, 3, 37, SCH. GRHJASAMGR. 2, 48, 49. कलिङ्गसेनायाः को इर्थः परिणायेन मे KATHĀS. 33, 82. सूतापरिणायत्सवः 30, 96. 39, 128. DHŪRTAS. 66, 4. नवपरिणाया neuvermählt KĀVYAPR. 154, 11.

परिणायन (wie eben) n. das Herumführen um's Feuer: eines Rosses KĀTJ. ÇR. 17, 7, 5. der Braut, Heirath HALĀJ. 2, 340. KUMĀRILA bei MÜLLER, SL. 49. डुक्तिरश्च परिणायनं यावद्वत्तिव्याः DĀJABH. 166, 7 v. u.

परिणाह् s. u. परीणाह्.

परिणाहन (von 1. नहूँ mit परि) n. das Umgürten (mit dem Gewande) GOBH. 3, 2, 24.

परिणादक nom. ag. von नद् mit परि P. 8, 4, 14, SCH.

परिणाम (von नम् mit परि) m. 1) Veränderung, Umwandlung, Wechsel der Form AK. 3, 3, 15. H. 1518. Suçr. 1, 311, 21. गुणः KAP. 2, 27. SĀMEUKA. 27, 16. परिणामतापत्तस्कारडः ए JOGAS. 2, 15. ल्लविषा परिणामे इर्षं यदेतद्विलं द्वागत् VP. bei MUIR, Sanskrit Texts I, 62, Z. 3 v. u. BHAG. P. 2, 5, 22. 8, 14. 9, 18, 2. MADHUS. in Ind. St. 1, 23, 13. तस्य परिणामस्वदायतः: was daraus wird, hängt von dir ab, PANÉAT. 134, 24. PRAB. 27, 12. Schol. zu KAP. 1, 58. 122. 163. कालस्य oder कालः der Verlauf der Zeit AK. 9, 23. Suçr. 1, 20, 10. 278, 15. तत्कालपरिणामश्च सद्याप्यानवस्थितः: die Zeit ist abgelaufen R. 4, 30, 14. 24, 8 (कालपरिणामे): वयसः oder वयः: Zunahme des Alters MBH. 11, 20. Suçr. 1, 44, 17. (मणिका) परिणामस्य ज्ञाम गोचरम् so v. a. ist verwelkt SPR. 1370. — 2) Umwandlung der Speise, Verdauung: शब्दं न सम्यक्परिणाममेति Suçr. 1, 243, 10. भुक्तस्य परिणामक्तौरादर्थम् TARKAS. 8. — 3) die Folgen, der Ausgang einer Sache; Ende, Schluss: क्रैष्मपि मे त्रयि प्रयुक्तमनुकूलपरिणामं संवत्तम् ÇI. 107, 1. कर्यं मदीर्वैर्डिरितपरिणामैर्मधोदयो इर्षं शतङ्कदाशून्यः संवृतः VIKR. 63, 20. तज्जन्मात्मरसंबन्धः कीदृशः स्याह्वया मम। यस्यायं परिणामो इर्ष लं देवि वेत्सि चेद्वद् || KATHĀS. 29, 5. श्रापात्मरमणीयानां संयोगानां प्रियैः सहृः अप्यथानामिवानानां परिणामो इतिरात्मा: || zugleich Verdauung SPR. 361. सुखस्य PANÉAT. 234. 13. श्र.